

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/८७०/२०१७
 दिनांक : ०९/०६/२०१७

प्रति,
 मा.....
 सदस्य, विधी समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा दिनांक १६/०६/२०१७ रोजी आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १६/०६/२०१७ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०६

दिनांक : १६/०६/२०१७

वेळ : दु. ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक १६/०६/२०१७ रोजी दुपारी ३.०० वा.महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक ०२/०६/२०१७ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ५) सभावृत्तांत कायम करणे.


विषय क्र.१) प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वितरीत करावयाच्या मोफत बस प्रवास पासेसबाबत आकारावयाच्या रक्कमेबाबत (राज्यशासनाकडून प्राप्त झालेले अधिस्वीकृती ओळखपत्रधारक पत्रकरांना वार्षिक रकमेच्या १०% रक्कम स्विकारून व अधिस्वीकृती ओळखपत्र नसलेल्या प्रसार माध्यम पत्रकारांकरिता वार्षिक रकमेच्या २५% रक्कम स्विकारून सवलत देणेबाबत)

नियम व अटी:-

१. राज्य शासनाकडून वितरीत केल्या जाणा-या अधिस्वीकृती ओळखपत्रधारक असल्यास सदर प्रसारमाध्यम प्रतिनिधींना वार्षिक बसपास रकमेच्या १०% रक्कम अधिक मी-कार्डचे र.रु.८०/- मनपा कोषागारात जमा केल्यावर जमा रकमेची पावती सादर केल्यानंतर पास प्रक्रिया पूर्ण करावी.
२. अधिस्वीकृती ओळखपत्र नसल्यास पास रकमेच्या एकूण वार्षिक रकमेपैकी २५% अधिक मी-कार्डचे र.रु.८०/- रक्कम मनपा कोषागारात जमा केल्यावर जमा रकमेची पावती सादर केल्यानंतर पास प्रक्रिया पूर्ण करावी.
३. दैनिक/साप्ताहिकांचे अंक नियमित मनपाकडील महत्वाच्या विभागांमध्ये वितरीत होणे आवश्यक राहिल. दैनिक/साप्ताहिक/इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांमधील प्रतिनिधी यांची मनपाच्या विविध पत्रकार परिषदा,कार्यक्रमांना उपस्थिती व आवश्यक प्रसिद्धी होणे आवश्यक राहिल. तसेच प्रसिद्धी करण्यात आलेल्या वृत्तांचे वृत्तपत्रे मनपाकडील महत्वाच्या विभागांमध्ये नियमित वितरीत करणे आवश्यक राहिल.
४. दैनिक/साप्ताहिक/इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांकडील फक्त एका प्रतिनिधीस पास देण्यात येईल.

५. ज्या पत्रकारास पास द्यावयाचा आहे अशा पत्रकाराची पिंपरी चिंचवड महानगरपालिका वार्ताकनाकरीता नियुक्ती करण्यात आले असल्याचे मा.संपादक यांचे पत्र.
६. इलेक्ट्रॉनिक वाहिन्या संदर्भात संबंधित इलेक्ट्रॉनिक वाहिनीचे प्रसारण किमान स्थानिक पातळीवर होणे आवश्यक आहे. तसेच संबंधित प्रतिनिधींनी पिंपरी मनपाकडील वार्ताकन करणे/प्रत्यक्ष संपर्क साधणे आवश्यक आहे.
७. वरीलप्रमाणे दैनिक/साप्ताहिके/इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांचे प्रतिनिधींनी मागील किमान सहा महिन्यांचे कालावधीत मनपा मुख्य कार्यालय/अन्य कार्यालये कडील वार्ताकन/छायाचित्रण केलेले असणे आवश्यक आहे.
८. पिंपरी मनपा मुख्य भवनात येणारे प्रसिध्दी माध्यमांचे प्रतिनिधी, पिंपरी मनपा वार्ताकन, छायाचित्रण करणारे प्रतिनिधींचे बाबतीत पिंपरी मनपातील माहिती व जनसंपर्क विभागाने वरीलप्रमाणे निकषास अनुसरून पास देणेबाबत प्रक्रिया करावी.
९. वरीलप्रमाणे निकषात बदल करणे, नवीन निकष समाविष्ट करणे, रद्द करणे, पासा संदर्भात निश्चित आकडेवारी निश्चित करणे अथवा प्रक्रिया राबविणेकरिता येणा-या अडचणी, करावयाचे बदल अथवा काही अडचणी निर्माण झाल्यास याबाबत संपुर्ण अधिकार पिंपरी महानगरपालिका स्तरावर - पिंपरी महानगरपालिकेतील सहाय्यक आयुक्त, माहिती व जनसंपर्क विभाग यांचेकडे राहतील.
१०. प्रसिध्दी माध्यमांकरिता पासेसची रक्कम लेखा विभागामार्फत खर्ची टाकणेत येईल.

सदर प्रमाणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी मोफत बस पास योजनेच्या अटी व शर्तीसह धोरण ठरविणेकामीचा प्रस्तावास मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/८७०/२०१७

दिनांक : ०९/०६/२०१७ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.